Business Standard MUMBAI EDITION

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/s. Dangat Medi. Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC dustrial Area, Vishnu Nagar, Digha, Nav Mumbai, 400708 and M/s. Nai Dunia 23/4, 23/5, Sector-D, Industrial Area, J.K Road, Near Minal Residency, Bhopal (M.P.)-462023. & Published at H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp

Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai- 400013 Editor : Shvamal Maiumdai

RNI NO: 66308/1996 Readers should write their feedback at feedback@bsmail.in Fax: +91-11-23720201

For Subscription and Circulation Ms. Mansi Singh Business Standard Private Limited 1/4 & I/3. Building H,Paragon Centre, Opp Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai - 400013 E-mail: subs_bs@bsmail.in "or sms, REACHBS TO 57575

(Mumbai Edition Only)

One year subscription rate by air mail INR 51765 : USD 725

DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased pic ture of developments in the markets, the corporate ture of developments in the markets, the corpora world and the government. Actual developmen can turn out to be different owing to circumstanc beyond Business Standard's control and knowledgl Business Standard does not take any responsibili for investment or business decisions taken by rea for investment or business decisions taken by read ers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form the

Business Standard does not associate itself with o stand by the contents of any of the advertisem accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements should b directed to the advertisers concerned Unless explicitly stated otherwise, all rights reserv w M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing

entity shall invite civil and criminal liabilities. No Air Surcharge

phibited and unauthorised act by any person/lega

Mahindra*CIE*

MAHINDRA CIE AUTOMOTIVE LIMITED CIN: L27100MH1999PLC121285 Registered Office: Suite F9D. Grand Hyatt Plaza (Lobby Level), Off Wes Express Highway, Santacruz (E)

Mumbai - 400 055.

Tel: +91 22 62411031 Fax: +91 22 62411030 Website: www.mahindracie.com email: mcie.investors@cie-india.com

NOTICE

Notice is hereby given, in compliance wi Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that meetir of the Board of Directors of the Company will t neld on Thursday 29th April 2021 to *inter a* nsider and approve the unaudited financia esults of the Company (Standalone ar onsolidated) for the quarter ended o

The notice of the said meeting of the Board Directors is available on the website of th ompany at http://www.mahindracie.com nvestors/downloads/notices.html#board meetings and also on the website of BSE Limite (www.bseindia.com) and National Stock Exchang of India Limited (www.nseindia.com).

For Mahindra CIE Automotive Limite

Pankaj Gov Company Secretary & Compliance Office Membership No.: A 2961



Date: 1st April, 2021

Inder Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Securit terest Act, 2002 (the said Act.) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the Interest Act, 2002 (the said Act.) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the said Rules). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the said Rules). In exercise of powers conferred under Section 13(Hz Hz). (Formerly known as India India Infoline rousing Finance Ltd.) has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s), to repay the amount mentioned in the respective Demand Notice(s) issued to them. In connection with above, notice is hereby given, once again, to the Borrower(s) to pay within 60 days from the publication of this notice, the amounts indicated herein below, together with further interest from the date(s) of Demand Notice till the date of payment. The detail of the Borrower(s), amount due as on date of Demand Notice and security offered towards repayment of loan amount are as under: otice and security offered towards repayment of loan amount are as under:

Mrs.Daragi Devi, Prospect No. 884497)

Date: 1st April 2021 Place: Mumbai

Four Only)

Name of the Borrower (s) / Demand Notice Outrain (s) Description of secured asset (immovable property date and Amount All that piece and parcel of the property being: Flat Mr. Manish Ganeshnath, 25-March-2021 25-March-2021
Rs.12,08,724/
Rs.12,08,724/
Rupees Twelve Lakin
Gluilt Up) i.e. 41.82 Sq. Mtrs. (Built Up) Area
Gluilt Up) Rough Mark Co-Operative Housing Society Ltd., CTS No. 26& 27, Station Road Bhayandar West, Opposite Chandulal Park Thane, 401101, Maharashtra, India

If the said Borrowers fail to make payment to IIFL HFL as aforesaid, IIFL HFL may proceed against the above secured assets under Section 13(4) of the said Act, and the applicable Rules, entirely at the risks, costs and ecured assess under Section 13(4) of the said Act and the applicable Rules, entirely at the 1885, tools an onsequences of the Borrowers. For, further details please contact to Authorised Officer at **Branch Officer** M6238-306-310, 3rd Floor, Parikh Commercial Centre, Premium Park, Bolinji Agashi Road, Above OTW Hote Virar (West) - 401303/Or **Corporate Office :** IIFL Tower, Plot No.98, Udyog Vihar, Phase-IV Gurugram,Haryana. Place: Thane Date: 01-04-2021 Sd/- Authorised Officer For IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL)

। अतिश्रमो लोकतंत्राधिकाम खोपोली नगरपरिषद

स्ट्राट खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड, पीनकोड नं. ४१०२०३. फोन. (०२१९२) २६२२२२, २६३३५६, २६४२११ जा.क्र.केएमसी / बांधकाम / ३१९८ दिनांक : ३०/०३/२०२१

ई—निविदा सुचना सन — २०२०—२१

खोपोली नगरपरिषदेच्या बांधकाम विभागकडील ई-निविदा सुचना क्र. २७ व २८ मधील कामांसाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात योग्य त्या वर्गात नोंदविलेल्या तसेच शासन निर्णयप्रमाणे अनुभवी व इच्छक ठेकेदाराकडन ब--१ नमन्यातील द्विलीफाफा पध्दतीने ई--निविदा मागविण्यांत येत आहेत. सविस्तर ई—निविदा सुचना www.mahatender.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ०१/०४/२०२१ पासुन उपलब्ध होईल. सदर कामाच्या निविदा प्रक्रियेत कोणताही बदल/ सुधारणा असल्यास वरील

निविदा आय. डी :- 2021_DMA_671435_1 2021 DMA 671442 1 2021_DMA_671442_2

सही /-मुख्याधिकारी खोपोली नगरपरिषद

PUBLIC NOTICE

lotice is hereby given that the following Share Certificates for 50 Equity Shares of Rs. 10 (Rupees ten only) each with Folio No. 006528899 of Reliance Industries Limited, having its registered office at Maker Chambers IV, 3rd Floor, 222 Nariman Point, Mumbai Maharashtra - 400021 registered in the name of Hansa N Ashar have been lost Hansa Naresh Ashar has applied to the company for issue duplicate certificate. Any nerson who has any claim in respect of the said shares certificate should lodge such clain with the company within in 15 days of the publication of this notice

Folio	Certificate No.	Dist. From	Dist. To	No. of Shares
006528899	2321772	46702978	46703027	50
Place : Mumbai Date : 1/4/2021				

Hansa Naresh Ashai

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed that, M/s. K, K. Welding Limited (Company) (CIN U29380MH2001PLC134080) having its registered office at 128, Narayan Dhuru Street, Micro House, Mumbai - 400003 has been Ordered to be liquidated vide Order IA No. 1802 / 2020 dated 7tl January 2021 passed by Hon'ble NCLT, Mumbai and the undersigned is appointed as the Liquidato to complete the Liquidation Process under the provisions of the Insolvency and Bankruptcy Code

The Company is owner of Gala Nos. 1A, 1B, 4A, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12 situated at Mahavi Arcade, 98, Narayan Dhuru Street, Mumbai – 400003 and these Galas were given as collatera securities to the bankers.

Public is hereby informed that, who soever claiming to have any interest in the said Galas by way. Public is nereby informed mat, wnoseever claiming to have any interest in the said Galas by way of leases, lien, succession, partition, gift or by way of agreement for sale, conveyance deed or by any other rights of whatsoever nature may lodge their objections with the undersigned along with documentary proofs within 7 days from publication of this notice failure to which, the undersigned Liquidator shall commence the sale process of the respective Galas in terms of the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016, presuming that, there is no interest of any other person other than the Company, as stated herein above, of the said properties.

Contact: Address for correspondence: Headway Resolution and Insolvency Services Pvt. Ltd 708, Raheja Centre, Nariman Point, Mumbai – 400021, Maharashtra. Email: liqkkw@gmail.com jilain.ip@gmail.com. Tel No. 202-66107433

Jayanti Lal Jain - Liquidato IBBI/IPA-001/IP-P01792/2019-20/12845

TENDER NOTICE

Sealed Item Rate tenders are nvited for Civil, Waterproofing, Plumbing, Painting

& Miscellaneous Work of **ALAKNANDA JANGID**

COMPLEX CHSL. Jangid Complex, Mira Road (East) Thane - 401107 Tender forms are available from VERSATILE CONSULTING

ENGINEERS D/7, Plot no. 527, Ashray CHSL, Charkop, Sector-5, Kandivali (West),

Mumbai - 400067. From - 01.04.2021 to 08.04.2021 Tel: 9920115458 / 9029869000 Cost of tender document Rs. 3.000/ Cash (Non Refundable)

UGRO CAPITAL LIMITED

CIN: L67120MH1993PLC070739 Regd. Off.: Equinox Business Park Tower 3, Fourth Floor, Off BKC, IBS Road, Kurla (West) Mumbai - 400070 E-mail: cs@ugrocapital.com

Website: www.ugrocapital.com Tel.: 022-4891 8686 NOTICE

Notice is hereby given that terms of Regulation 29 read with Regulation 47 and other relevant regulations of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements Regulations 2015 the meeting of the Board of Directors of the UGRO Capital Limited will be held on Wednesday, 26th May, 2021 inter alia to consider and approve the Audited Financial Results of the Company along with Auditors Report for the quarter and financial year ended 31st March, 2021

This information is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) where shares of the Company are listed and on the website of the Company viz. www.ugrocapital.com.

For UGRO Capital Limited

Place: Mumbai Company Secretary Date: 31st March, 2021

Sd/-

FORM NO INC-26 NOTICE

BEFORE THE CENTRAL GOVERNMENT WESTERN REGION IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 2013, SECTION 13(4) OF THE COMPANIES ACT, 2013 AND RULE 30 OF THE COMPANIES (INCORPORATION) RULES, 2014

AND IN THE MATTER OF JUNOMONETA FINSOL PRIVATE LIMITED ('PETITIONER/APPLICANT COMPANY) HAVING ITS PRESENT REGISTERED

OFFICE AT 901, FLOOR 9TH KANAKIA ICON, 351 BLDG WESTERN EXPRESS HIGHWAY, ANDHERI (EAST), MUMBAI 400069

NOTICE is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of the alteration of Memorandum of Association of the Company in terms of special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held or March 17, 2021 to enable the Company to change its registered office from 'Mumba in the State of Maharashtra' to 'Ahmedabad, in the State of Gujarat.'

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA 21 Portal (www.mca.gov.in) by filling investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director at the address Regional Director, Western Region, at Everest 5th Floor 100 Marine Drive Mumbai - 400002, within fourteen days from the date of publication of this notice with the copy of the Petitioner/Applicant Company at its registered office at the address

JUNOMONETA FINSOL PRIVATE LIMITED

901, FLOOR 9TH KANAKIA ICON, 351 BLDG WESTERN EXPRESS HIGHWAY, ANDHERI (EAST), MUMBAI 400069 For and on behalf of the Board of

moneta Finsol Private Limited Ramesh Keshubhai Siyani Director (DIN: 01054982) Date: March 31, 2021

Powai Kundalini Co-Op. Housing Society Ltd. Behind Jain Temple, I.I.T. Market, Powai, Mumbai-400076 DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

Notice is hereby given that above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flat (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me on 12/04/2021 at 3.30 pm at the office of this authority.

1) Mr. Chandrabhan Bharumal Sharma Since deceased through Chittaranjan C Sharma 2) Mr. Madhav Parshuram Gadre3) Mr. Sadashiv Parshuram Gadre 4) Mr. Sadanand Govind Wadekar 5) Mr. Vijay Raoji Hindlekar (above no. 1 to 5 address not know and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any shall be presumed that nobody has any objection in this regards and further action will be taken accordingly.

DESCRIPTION OF THE PROPERTY: Behind Jain Temple, I.I.T. Market, Powai, Mumbai-400076 Survey No. Hissa No. Plot No. C.T.S. No. Claimed Area

	_		12/12 (C.S.O. Mulu	ınd)	113.70 Sq.mtrs.
Ref. No. MUN	//DDR(2)/ No	otice /1065	/2021		Sign.
Place : Konka	n Bhavan,			(Pratap Patil)
Competent Au	thority & Dis	trict Dy. Re	gistrar, Room No.201,	Co	mpetent Authority &
Konkan Bhava	an, C.B.D Be	lapur, Navi	Mumbai.400614	D	istrict Dy. Registrar,
Date: 30/03/2	2021			С	o.Op. Societies (2),



Email : ddr2coopmumbai@gmail.com

VASTU HOUSING FINANCE CORPORATION LTD

Fast Suburban, Mumbai

Unit 203 & 204, 2nd Floor, "A" Wing, Navbharat Estate, Zakaria Bunder Road, Sewri (West), Mumbai 400015. Maharashtra, CIN No.: U65922MH2005PLC272501

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public that Mr. Mithilesh Kumar Yadav who had availed the Home Loan facility from Vastu Housing Finance Corporation Limited (hereinafte referred to as "VHFCL") having its register office A Wing 203/204 Navbharat Estates Pvt Ltd Navbharat Estates, Barrister Nath Pai Marg, Sewri, Mumbai, Maharashtra 400015. That Mr. Mithlesh Kumar Yadav had created mortgage over his property situated at Flat No 303 Third Floor, Building No 2 Sai Priva Apartment, Survey No 224 New 26 Old Hissa No 7, Nea Old Post Office, Village I Naringi Virar East Taluka Vasai District Palghar Vasai Maharastra 401303. in order to avail loan facility. That has due to unavoidable circumstances Mithlesl Kumar Yadav has failed to make timely loan installment payments.

Mr. Mithlesh Kumar Yadav voluntary without any pressure surrendered the vacan peaceful possession of the Mortgaged Property to VHFCL through its authorized officer Mr Irshad Siddigui vide surrender deed dated 26th March 2021 Further Mr. Mithlesh Kumai Yaday has no objection with respect to sale of the Mortgaged Property by way of auction of private agreement by VHFCL in order to recover the loan availed by him.

The public in general is informed that property bearing at Flat No 303 Third Floor, Building No 2 Sai Priya Apartment, Survey No 224 New 26 Old Hissa No 7, Near Old Post Office, Village I Naringi Virar East Taluka Vasai District Palghar Vasai Maharastra 401303 is ir custody of VHFCL and no other entity or individual has any right over the property. Place: Mumbai Authorised office

Date : 01.04.2021 Vastu Housing Finance Corporation Ltd

GOVERNMENT OF MEGHALAYA POWER DEPARTMENT EXPRESSION OF INTEREST

No.POWER.113/2020/64. Date: 31-03-2021

Extension of Time against Expression of Interest The Expression of Interest (E.O.I.) invited by the Power

No.POWER.113/2020/24, 02-11-2020 and extended vide No.POWER.113/2020/49, dated 11-01-2021 and No.POWER.113/2020/61, dated 25-02-2021 for empanelment of reputed firms for Design, Engineering, Installation, Maintenance and Operation up to 40(forty) years for Hydro / Solar / Wind / Biomass / Power Projects on BOOT / DBOT / BOOM / PPA Model having past experience is hereby extended as follows. Empanelment will be for new and existing

most inplotes portion project on the let in the let		
SI No	Description	Date
1.	Last date of acceptance of queries/comments from bidders	15-04-2021
2.	Issue of response to bidder's queries	20-04-2021
3.	Last date of submission of EOI	30-04-2021
The interested hidders/companies can download the EOI		

document from the website www.meghalayatenders.gov.in

EOI shall be submitted through E-Procurement Portal on or before the 12:00 Noon of the 30-04-2021. The bids will be opened at the 14:00 hours of the 30-04-2021. The bids may be submitted in two parts viz (i) Techno Commercial Bid to be submitted on electronic mode as well as Manual Bid (ii) Price Bid to be submitted on electronic mode only.

Format of Price Bid is attached as per annexure A, B and C. The documents should be addressed to the Chief Technical Adviser (Generation), Power Department, Government of Meghalaya, Room No.512, Additional Secretariat Building, Shillong - 793001 in sealed envelope cover.

Power Department reserves the rights to accept/reject any EOI without assigning any reason thereof. For any queries, email send an megpowerdept@gmail.com/ctageneration@outlook.com Other terms and conditions remain the same as earlier

(P.S.R. KHARKONGOR)

M.I.P.R. No: 2088 Chief Technical Adviser (Generation) Dated: 31-03-2021 Power Department, Govt. of Meghalaya, Shillong

NAVI AMC LIMITED

Registered Office: Peerless Mansion, 1, Chowringhee Square, Kolkata - 700 069. Tel: 033 40185000; Fax: 033 40185010; Toll free no. 1800 103 8999, Website: https://mutualfund.esselfinance.com, Email: mutualfund@esselfinance.com, CIN: U65990WB2009PLC134537

NOTICE CUM ADDENDUM (No. 33 of 2020-2021)

Jnitholders/Investors of the schemes of Essel Mutual Fund are advised to take note of closure of following pranches of the Navi AMC Limited (Formerly known as Essel Finance AMC Limited) ("the AMC") with effec rom March 31, 2021

Location	Branch Address
Agartala	Navi AMC Limited Saha Building, C/o Late Rajmohan Saha, Durgabari Lane, Agartala, Tripura (West), Pin - 799 001
Vadodara	Navi AMC Limited First Floor, Iplex India Pvt Ltd, Above Spencers Mall, Besides Vadodara Central, Genda Circle, Vadodara - 390 007
Nagpur	Navi AMC Limited 5th Floor, Imperial Plaza, Near Anand Talkies Square, Sitabuldi, Nagpur - 440 010
Jaipur	Navi AMC Limited 602, 6th Floor, KJ Tower, Ashok Marg, C Scheme, Jaipur - 302 001
Chandigarh	Navi AMC Limited Cabin No. 2, Magnet CoWork, Plot No 129/1 (Opp. Hyatt), Industrial Area, Phase 1, Chandigarh - 160 002

This notice-cum-addendum forms an integral part of the Scheme Information Document ("SID") and Key Information Memorandum ("KIM") of the schemes of Essel Mutual Fund and Statement of Additional

Information ("SAI") of Essel Mutual Fund. All other terms and conditions of the SID and KIM of the schemes of the Essel Mutual Fund and SAI of Esse Mutual Fund shall remain unchanged.

> For Navi AMC Limited (Formerly known as Essel Finance AMC Limited) (Investment Manager to Essel Mutual Fund)

> > Sd/

Place : Mumbai Date: March 31, 2021

Authorized Signatory MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS. READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Sundaram-Clayton Limited

Regd. Office: No.12,"Chaitanya", Khader Nawaz Khan Road, Chennai – 600 006. Tel: 044-2833 2115 Fax: 044 - 2833 2113 CIN: L35999TN1962PLC004792 Website: www.sundaram-clayton.com; E-mail: corpsec@scl.co.in

NOTICE PURSUANT TO SECTION 110 OF THE COMPANIES ACT, 2013 AND THE COMPANIES (MANAGEMENT AND ADMINISTRATION) RULES, 2014

Dispatch of Postal Ballot Forms

Members are hereby informed that the Company has on 31st March 2021, dispatched the Notice pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 (the Act) along with Postal Ballot form and self-addressed pre-paid postage envelope in relation to ordinary resolution as contained in the Notice to the members at their registered addresses. The said Notice of Postal Ballot has been sent in electronic mode to the members, whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participant(s) unless the members have registered their request for a hard copy

The Company has also offered e-voting facility for voting in accordance with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Company has engaged National Securities Depository Limited (NSDL) for this purpose. The Board of Directors of the Company has appointed M/s. B Chandra & Associates, Practicing Company Secretaries, Chennai, as Scrutinizer for conducting the Postal Ballot and e-Voting in a fair and transparent manner. Members are therefore requested to carefully read the instructions printed for voting through Postal Ballot and / or e-Voting on the Postal Ballot Form and to note the following:

1	Statement on special business transacted by Postal Ballot and e-Voting	Approving the appointment of Mr Rajesh Narasimhan, Director for holding office or place of profit.	
2	Date of completion of dispatch of Notice.	31.03.2021	
3	Cut-off date for determining the eligibility to vote through electronic means or through ballot paper	26.03.2021	
4	Date of commencement of voting through Postal Ballot or by electronic mode	05.04.2021 (9.00 a.m.) (IST)	
5	Date of end of voting through Postal Ballot or by electronic mode. Any Postal Ballot form received from members beyond the said date will not be valid and voting by electronic means shall not be allowed beyond the said date	04.05.2021 (5.00 p.m.) (IST)	
6	Day, date, time and venue of declaration of results and the link of the website where such results will be displayed	Wednesday, the 5" May 2021 at 4.00 P.M. at the Company's registered office at Chaitanya" No.12, Khader Nawaz Khan Road, Nungambakkam, Chennai – 600 006 and on the Company's Website: www.sundaram-clayton.com	
7	Website details of the Company / Agency, where the Notice of Postal Ballot is displayed.	www.sundaram-clayton.com / www.evoting.nsdl.com	
8	Contact details of the person responsible to address the grievances connected with Postal Ballot / e-Voting.	Postal Ballot : Mr R Raja Prakash, Company Secretary Email ID : rrp@scl.co.in, sclshares@gmail.com Telephone : 044-28332115 e-Voting : Ms Pallavi Mhatre, Manager, NSDL Email Ids : pallavid@nsoll.co.in Telephone Nos. : 022-24994545 / 022 - 2499 4600; Toll Free No : 1800-222-2990 Frequently Asked Questions and e-voting manual available at	

-requently Asked Questions and e-voting manua vww.evoting.nsdl.com under downloads section. Members are also requested to note that if they have not received the Postal Ballot Forms, they may apply to the Company and obtain a duplicate thereof

> By Order of the Board For Sundaram-Clayton Limited

R.Raja Prakash 31st March 2021 Company Secretary

HDFC Asset Management Company Limited

A Joint Venture with Standard Life Investments

JHDFC

CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 6631 6333 • Fax: 022 6658 0203 E-mail: shareholders.relations@hdfcfund.com • Website: www.hdfcfund.com • Website: <a href="mailto:www.

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of HDFC Asset Management Company Limited ("the Company") is scheduled to be held on April 27, 2021 inter-alia, to consider the following:

1. To consider and approve audited financial results of the Company for the quarter and year ending

2. To recommend Dividend, if any, for financial year ending March 31, 2021.

The intimation to Stock Exchanges given under Regulation 29(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 is available on the website of the Company (www.hdfcfund.com), BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com)

For HDFC Asset Management Company Limited Sd/-

Sylvia Furtado

Company Secretary

Place: Mumbai Date: March 31, 2021

CONSTRONICS INFRA LIMITED

Corporate Identification Number (CIN): L45100TN1992PLC022948 Registered Office: No.3/2, Third Floor, Narasimmapuram, Sai Baba Colony, Mylapore, Chennai, Tamil Nadu - 600 004. Contact No: 044 - 4858 9999; Nebsite: www.constronicsinfra.com Email ID: info@constronicsinfra.com

OPEN OFFER FOR ACQUISITION OF 28,85,000 (TWENTY EIGHT LAKHS EIGHTY FIVE THOUSAND ONLY) FULLY PAID UP EQUITY SHARES OF RS. 10/- EACH FROM THE SHAREHOLDERS OF CONSTRONICS INFRA LIMITED ("CIL" / "TARGET COMPANY") BY MR. J. VISHNU VARDHAN (ACQUIRER) PURSUANT TO AND IN COMPLIANCE WITH REGULATIONS 3(1) & 4 OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AS AMENDED ("SEBI (SAST) REGULATIONS").

Recommendations of the Committee of Independent Directors (IDC) pursuant to Regulation 26(7) of the SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 in relation to the Open Offer made by Mr. J. Vishnu Vardhan (Acquirer) for acquisition of 28,85,000 (Twenty Eight Lakhs Eighty Five Thousand Only) Equity Shares of Rs. 10/- each, to the public shareholders of Constronics Infra Limited ("Target Company" or "CIL").

March 31, 2021

	5410	111011011, 2021
2	Name of the Target Company (TC)	Constronics Infra Limited
3	Details of the Offer pertaining to Target Company	Open Offer for the acquisition of 28,85,000 (Eighteen Lakhs Forty Seven Thousand Two Hundred and Twenty Four Only) Equity Shares of Rs. 10/- each, being constituting 40.02% of the Equity Share Capital of the Constronics Infra Limited ("CIL") by the Acquirer pursuant to and in compliance with Regulations 3(1) & 4 of the SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011.
4	Name(s) of the acquirer and PAC with the acquirer	Acquirers: Mr. J Vishnu Vardhan PAC: Nil
5	Name of the Manager to the offer	Aryaman Financial Services Limited
6	Members of the Committee of Independent Directors	Mr. U Kapilkumar (Chairman) Mr. R Purushothaman (Member) and Ms. T Sharmilaon (Member)
7	IDC Member's relationship with the TC (Director, Equity shares owned, any other contract / relationship), if any	2 Members of the IDC, including Chairman, are Independent Directors of the Target Company and 1 Member is Non-Executive Director of the Target Company. IDC Members do not hold any equity shares of the Target Company. None of the IDC Members holds any other contract or relationship with the Target Company other than their position as Directors of the Target Company.
8	Trading in the Equity shares/other securities of the TC by IDC Members	None of the IDC Members have traded in the equity shares of Target Company during 12 months prior to the date of the Public Announcement of the Offer.
9	IDC Member's relationship with the acquirer (Director, Equity shares owned, any other contract / relationship), if any.	None of the IDC Members have any relationship with the Acquirer.
10	Trading in the Equity shares/other securities of the Acquirer by IDC Members	Not Applicable
11	Recommendation on the Open offer, as to whether the offer is fair and reasonable	IDC Members believes that the Open Offer is fair and reasonable.
12	Summary of reasons for recommendation	IDC Members have reviewed (a) the Public Announcement (b) Detailed Public Statement and (c) Letter of Offer. IDC Members have also reviewed the quantum of trading and relevant prices on the Stock Exchange platform. Based on the above, the IDC Members are of the opinion that the Offer Price to the Public Shareholders of the Target Company is in compliance with the requirements of the Regulations and hence is fair and reasonable. The shareholders of the Target Company are advised to independently evaluate the Offer and take informed decision whether or not to offer their shares in the Open Offer.

14 Any other matter(s) to be highlighted None To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes

None

all the information required to be disclosed by the Target Company under the SEBI (SAST) Regulations For Constronics Infra Limited.

13 Details of Independent Advisors, if any.

Mr. U Kapilkumai Mr. R Purushothaman (IDC - Chairman) Place : Chennai Date: March 31, 2021

(IDC - Member)

Ms. T Sharmilaon (IDC - Member)

+मतदारसंघात प्रतिबंधात्मक आदेश लागू; आज मतदान

ैनंदीग्राममध्ये सामसूम

सकाळ न्यूज नेटवर्क

कोलकता, ता. ३१ : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणकीतील सर्वांत लक्षवेधी ठरलेल्या नंदीग्राम मतदारसंघात प्रतिबंधात्मक आदेश आणि कलम १४४ लागू केले आहे. तेथे ममता बॅनर्जी लढत आहेत. त्यांच्यासमोर पूर्वश्रमीचे सहकारी व भाजपचे उमेदवार सुवेंद् अधिकारी यांनी आव्हान दिले आहे. दसऱ्या टप्प्यात उद्या (ता.१) येथे मतदान होणार आहे.

संपूर्ण मतदारसंघातील दुकाने, बाजारपेठा आणि इतर आस्थापने आज

गुवाहाटी, ता. ३१ (पीटीआय) :

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला २४ तास

खोटे बोलतात. मी त्यांच्यासारखा

नाही, अशी टीका काँग्रेस नेते

राहल गांधी यांनी बुधवारी केली.

आसाममधील कामरूप जिल्ह्यातील

चायगाव मतदारसंघातील प्रचारसभेत

ते बोलत होते. सत्य ऐकायचे असेल

तर माझे भाषण ऐकण्याचे आवाहनही

राहल गांधी यावेळी मतदारांना

अल्पबचत योजनांच्या व्याजाला कात्री

एनएससी

एमआयएस

एससीएसएस

टीडी (५ वर्षे)

टीडी (३ वर्षे)

टीडी (२ वर्षे)

टीडी (१ वर्ष)

पीपीएफ

केव्हीपी

एसबी

एसएसएवाय

सुधारित व्याजदर

(१ एप्रिल ते ३० जून २०२१)

व्याजदर (%)

4.19

4.6

8.8

8.3

8.3

8.9

4.3

3.4

उद्देशून म्हणाले, की मी येथे तुमच्याशी

खोटे बोलण्यासाठी आलो नाही. माझे

समद्धी

योजना

तसेच

त्यांनी मतदारांना केले.

🕥 पान १ वरून

बचत खाते (एसबी)

समावेश आहे. या

योजना प्रामुख्याने

निवडक बँकांच्या

राबविल्या जातात.

अल्पबचत योजनांचे

व्याजदर बाजारातील

सुसंगत ठेवण्याच्या

धोरणानुसार त्यांचा

दर तीन महिन्यांनी

आढावा घेतला जातो.

पोस्टाच्या ;

माध्यमातून

व्याजदरांशी

सरकारच्या

🕂 (एससीएसएस),

सुकन्या

'पंतप्रधानांप्रमाणे २४ तास

खोटे बोलणारा मी नाही'

'जातीय शक्तींना मत नको

जातीय शक्तींना मतदान न करण्याचे आवाहन बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धभट्टाचार्य यांनी नंदिग्रामच्या मतदारांना केल्याने येथील निवडणुकीला एक नवा आयाम मिळाला आहे. या मतदारसंघात 'माकप'च्या मीनाक्षी मुखर्जी मैदानात आहेत.

सायंकाळी पाचपासून बंद ठेवण्याचा आदेश असला तरी नागरिकांनी घरीच राहणे पसंत केल्याने सर्व रस्ते निर्मनुष्य दिसत होते. जलवाहतक होणार सर्व घाट मतदानादिवशी बंद राहतील. सार्वजनिक वाहतूकही सुरु नसेल.

आसाम, शेतकरी किंवा इतर कोणत्याही

मुद्दयावर मोदी खोटे बोलत असल्याचे

ऐकायचे असल्यास दरचित्रवाणी सुरू

करा. ते देशाला २४ तास खोटे बोलतात.

त्यामुळे, तुम्हाला त्यांच्याविषयी सत्य

ऐकायचे असल्यास माझे भाषण ऐका.

काँग्रेसने आश्वासन दिल्याप्रमाणे

छत्तीसगडमध्ये सत्तेवर आल्यावर

सहा तासांतच शेतकऱ्यांचे कर्ज माफ

केले. त्याचप्रमाणे, युपीए सरकारनेही

शेतकऱ्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज

निवडणूक आयोगाने सर्व २५५ मतदान केंद्रे संवेदनशील जाहीर केली असून प्रत्येत केंद्रावर केंद्रीय सुरक्षा दलांचे किमान आठ कर्मचारी तैनात असतील, प्रत्येक केंद्राचा



ताबा या दलांकडे असून १०० मीटर

सह्याद्रीतील नव्या

विज्ञान ग्रंथातून हे संशोधन प्रकाशित

बुरध्वनी २२२४१४, २२२५३५ फॅक्स (०२५२०) २२२४१४. Web - www.mahatdc.com, mail - msctdcnsk@sancharnet.in

प्रादेशिक कार्यालय - जव्हार, जि. पालघर, अल्प मुदत जाहीर सूचना (दुसरी वेळ)

अ. क्र.	निविदा प्रक्रिया तपशील	कालावधी
8	कोरे निविदा फॉर्म प्रादेशिक कार्यालय जव्हार येथे कार्यालयीन वेळेत मिळतील.	दिनांक ०१/०४/२०२१ ते दिनांक ०८/०४/२०२१ दुपारी ०२.०० वाजेपर्यंत
2	भरलेले निविदा फॉर्म प्रादेशिक कार्यालय जव्हार येथे स्वीकारले जातील.	दिनांक ०१/०४/२०२१ तेदिनांक ०९/०४/२०२१ दुपारी ०४.०० वाजेपर्यंत
э	भरलेले प्राप्त निविदा फॉर्म प्रादेशिक कार्यालय जव्हार येथे स्वीकारले जातील.	नियोजित तारखेस
8	कोरे निविदा फॉर्मची किंमत प्रति नग रु. १५००/- (अक्षरी रुपये एक हजार पाचशे मात्र) ठेवण्यात आलेली आहे.	

(विजय शिवाजी गांगुर्डे) प्रादेशिक व्यवस्थापक, म. रा. सह. आदि. विकास महामंडळ मर्या.

सर्वसामान्यामा फटका

उद्यापासून (ता. १) सुरू होणाऱ्या नव्या तिमाहीसाठी पाच वर्षीय 'एनएससी', 'एमआयएस, 'टीडी' आणि 'एससीएसएस' या लोकप्रिय योजनांच्या व्याजदरात ०.९० टक्क्यांची मोठी कपात करण्यात येत आहे. तसेच सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या 'पीपीएफ', 'केव्हीपी' आणि 'एसएसएवाय' या योजनांचे व्याजदर ०.७० टक्क्यांनी खाली आणण्यात आले आहेत. यामुळे 'केव्हीपी'मधील गूंतवणूक आता १२४ ऐवजी १३८ महिन्यांत दामदुप्पट होणार आहे. आरडी आणि एसबी खात्यावरील व्याजदर ०.५० टक्क्यांनी घटविण्यात आला आहे. याचा मोठा फटका व्याजावर अवलंबून असणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना बसणार आहे.

लसीकरण आता युद्धपातळीवर 🕥 पान १ वरून

काही आजार असतील त्यांच्या लसीकरणाचे निर्देश दिले होते. मात्र महाराष्ट्रासह देशभरात रूग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यावर ४५ वर्षांपुढील सर्वच नागरिकांना लसीचा पहिला डोस लगेच व २८ दिवसांनी दुसरा डोस द्यावा असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकताच केला होता. त्या अनुषंगाने ताज्या पत्रात आरोग्य राजेश भूषण यांनी म्हटले आहे की राज्यांनी सर्व जिल्ह्यांतील ४५ वर्षांपुढील



तातडीने कळवावी.

विशेषतः ज्या जिल्ह्यांत कोरोना रूग्णसंख्येचा पुन्हा उद्रेक झाला आहे त्या जिल्ह्यांत लसीकरण मोहीम वेगाने राबवावी. देशातील ज्या दहा जिल्ह्यांत रूग्णवाढीचा विस्फोट झाला आहे त्यातील मुंबई-पुणे-नागपूरसह आठ जिल्हे केवळ महाराष्ट्रातील आहेत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

देशभरात कोरोनाची परिस्थिती "वाईटातून अधिक वाईटाकडे'' सरकू लागल्याने राज्य सरकारांनी विशेषतः सर्वाधिक फैलाव असलेल्या दिल्ली- महाराष्ट्रासह सहा राज्यांनी दक्षता घेण्याची गरज केंद्राने पुन्हा बोलून दाखविली आहे. आता नवीन रूग्णसंख्येचा छडा लावणे व ती आटोक्यात आणणे यासाठी जिल्हाकेंद्रीत धोरण राज्यांनी राबवावे व ग्रामीण भागाकडेही विशेष लक्ष पुरवावे असेही केंद्राने म्हटले आहे.

वनस्पतीला पवार यांचे नाव!

वनस्पतीचा शोध लागला. ही वनस्पती २०१६ मध्ये सर्वप्रथम शोधण्यात त्यावर तीन वर्षे संशोधन केल्यानंतर जगाच्या कोणत्याही भागात असे साधर्म्य व वैशिष्ट्य असलेली वनस्पती अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले. संशोधकांना त्यांच्या नावीन्यपूर्ण शोधाला नाव देण्याचा अधिकार मिळतो. जगभरातील वनस्पतितज्ज्ञ या संशोधनाचा सर्वंकष अभ्यास करून संशोधकाने सुचवलेले नाव अंतिम

होते व संबंधित नव्या वनस्पतीला संशोधकाने सुचवलेले नाव बहाल करण्यात येते. हे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार केल्यानंतर आता शरद पवार यांना समर्पित केलेल्या 'अर्जेरिया शरदचंद्रजी' या वनस्पतीच्या नव्या प्रजातीला मान्यता मिळाली आहे.

सदर संशोधनास श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसचे अध्यक्ष के. जी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. करतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एस. आर. यादव यांचे सहकार्य लाभले.

माफ केले, असेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक - ४२२ ००२.

महाराष्ट्र शासन अत्र नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन परिपत्रक क्रमांक धानम-१२२०/प्र. क्र.१५७/नापू ९ मंत्रालय विस्तार मुंबई ३२ दिनांक २१ ऑक्टोबर २०२० चे निदेश तथा अटी शर्तीनसार आधारभृत किंमत खरेदी योजना खरीप पणन हंगाम २०२०-२०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. प्रादेशिक कार्यालय जव्हा जि.पालघर यांचे कार्यक्षेत्रातील **पालघर/ठाणे/रायगड जिल्ह्यातील** खरेदी केंद्रावर खरेदी झालेल्या भात/ धान्याची भरडाई करणेसाठी तसेच गोदाम/ खरेदी केंद्र ते राईसमिलपर्यंत भात/ धान्याची वाहतूक करणे व भरडाईपासून तयार तांदृळ राईसमिल ते मा. जिल्हाधिकारी यांचे शासकीय गोदामापर्यंत वाहतूक करणे इत्यादी कामासाठी शासनाने निश्चित केलेल्या वाहतूक व भरडाई दराने काम करण्यास इच्छुक असणाऱ्या नोंदणीकृत मिलधारकांकडून बंद लिफाफ्यात संमतीपत्र मागविण्यात आहेत संमतीपत्र व भरडाईसंबंधी अटी/ शर्ती खालील तारखांना कार्यालयीन वेळेत रूपये १५००/-+GST१८% (अक्षरी एक हजार पाचशे अधिक GST१८%) रोख रक्कम भरणा केल्यास प्राप्त होईल व खालील नमूद अंतिम तारखेपर्यंत दिनांक ०९/०४/२०२१ दपारी ४.०० प्रादेशिक कार्यालय जव्हार येथे संमतीपत्र स्वीकत करण्यात येईल.

निविदा प्रक्रिया तपशील	कालावधी
कोरे निविदा फॉर्म प्रादेशिक कार्यालय जव्हार येथे कार्यालयीन वेळेत मिळतील.	दिनांक ०१/०४/२०२१ ते दिनांक ०८/०४/२०२१ दुपारी ०२.०० वाजेपयैत
भरलेले निविदा फॉर्म प्रादेशिक कार्यालय जव्हार येथे स्वीकारले जातील.	दिनांक ०१/०४/२०२१ तेदिनांक ०९/०४/२०२१ दुपारी ०४.०० वाजेपर्यंत
भरलेले प्राप्त निविदा फॉर्म प्रादेशिक कार्यालय जव्हार येथे स्वीकारले जातील.	नियोजित तारखेस
कोरे निविदा फॉर्मची किंमत प्रति नग रु. १५००/- (अक्षरी रुपये एक हजार पाचशे मात्र) ठेवण्यात आलेली आहे.	
	कोरे निविदा फॉर्म प्रादेशिक कार्यालय जव्हार येथे कार्यालयीन वेळेत मिळतील. भरलेले निविदा फॉर्म प्रादेशिक कार्यालय जव्हार येथे स्वीकारले जातील. भरलेले प्राप्त निविदा फॉर्म प्रादेशिक कार्यालय जव्हार येथे स्वीकारले जातील. कोरे निविदा फॉर्मची किंमत प्रति नग रु. १५००/-

प्रादेशिक कार्यालय, जव्हार

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण



फोन नं. ०२२-६६४०५४४१/५४९८/५०३१, ई-मेल आय. डी. eee1mhada@gmail.com

दरपत्रक सूचना / केत्राटदारास दरपत्रकासाठी सूचना

कार्यकारी अभियंता/ विद्युत/ प्राधिकरण, खोली क्र. २१२, पहिला मजला, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे पूर्व, मुंबई -५१ यांच्या कार्यालयामार्फत प्लॉट क्र. २१६ [पी. टी.]. २२९ [पी. टी.]. २२२ [पी. टी.]. पेंडकरपाडा व्हिलेज, मिरा-रोड [पूर्व]. जि.- ठाणे खाली नमूद दोन कामांकरिता फक्त सदर कामाचे दर निश्चित करण्यासाठी नोंदणीकृत व अशा प्रकारचे काम करण्याचा ३ वर्षांचा अनुभव असणाऱ्या, जी. एस. टी. नोंदणीकृत, ठेकेदार/ कंपनीकडून उपरोक्त कामाचे दर मागविण्यात येत आहे. सदर दरपत्रकामध्ये कामाचा मूळ दर व जी.एस. टी. चा अंतर्भाव करून कामाच्या बार्बीच्या दराचे (शिक्क्यानिशी) मोहोरबंद पाकीट दि. ०९/०४/२०२१ ते दि. ०७/०४/२०२१ पर्यंत दुपारी ३.०० वाजेपर्यंत उपरोक्त कार्यालयामध्ये पोहचतील असे पाठविण्यात यावे. जर शक्य झाले तर सदरची दरपत्रके त्याच दिवशी उघडण्यात येतील.

क्र.	GALLIE FIG		
	२५६ कि.ग्रा.प्रतिदिवस क्षमतेचे अर्ध- स्वयंचलित सेंद्रिय कचरा रूपांतरण		
	मशीन व त्यास लागणारी सर्व उपकरणे रचना, पुरवठा, उभारणी, चाचणी		
٧.	करणे, कार्यान्वित करणे, तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांकडून सर्व आवश्यक त्या		

वर्षांकरिता देय असलेल्या रक्कमेसह देखभाल व दुरुस्ती करणे. १२५ के. एल. डी. क्षमतेचा M.B.B.R. प्रकारचा मलनिःस्सारण प्रकल्पाची रचना, पुरवठा, उभारणी, चाचणी करणे व कार्यान्वित करणे, तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांकडून सर्व आवश्यक त्या मंजुरी घेणे, ना-हरकत प्रमाणपत्र मिळवणे व एक वर्षाचा विनामूल्य व पुढील दोन वर्षांकरीता देय असलेल्या रकमेसह

मंजुरी घेणे ना-हरकत प्रमाणपत्र मिळवणे व एक वर्षाचा विनामूल्य व पुढील दोन

(सदरील दरपत्रक फक्त उपरोक्त कामाचे दर निश्चित करण्यासाठी मागविण्यात येत आहे. तरी कार्यादेशाचा दावा करता येणार नाही याची कंत्राटदाराने कृपया नोंद घ्यावी.)

वरील कामाबद्दलची सर्व महिती खालील नमूद वेबसाईटवर उपलब्ध आहे. http://mhada.maharashtra.gov.in

म्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था CPRO/A/१२७

कार्यकारी अभियंता/ विद्युत प्राधिकरण

भाजपविरोधात एकत्र या : ममता

बंगालमध्ये

ममता बॅनर्जी

02 05211081

नवी दिल्ली, ता. ३१ : पश्चिम

गुरुवारी (ता. १) दसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आहे. त्याआधी

मुख्यमंत्री बॅनर्जी

यांनी आज विरोधी पक्षांच्या दहा प्रमुख नेत्यांना पत्र लिहून लोकशाही वाचविण्यासाठी भाजपविरोधात एकजूट होण्याचे आवाहन केले. लोकशाही आणि घटनेवरील भाजपच्या हल्ल्याविरोधात एकत्रित व प्रभावीपणे लढा देण्याची आणि भारतीय जनतेला विश्वासाई पर्याय देण्याची वेळ आली आहे. असे दीदींनी पत्रात म्हटले आहे. राज्यांचे अधिकार कमी करून त्यांची अवस्था पालिकेसारखी करणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. थोडक्यात भारतात एककल्ली कारभार त्यांना करायचा आहे, असा दावा बॅनर्जी यांनी पत्रात केला आहे.

ममतांविरुद्ध भाजपची आयोगाकडे तक्रार

कोलकता, ता. ३१ : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध भाजपने निवडणुक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजप समर्थकांना ममता प्रचारसभेत असल्याचा करण्यात आला आहे. याआधी तणमूलने आयोगाकडे भाजपविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. अमित शहा हे निवडणूक आयोग चालवीत असल्याचा आरोपही ममता यांनी केला आहे.

याबाबत भाजप नेते शिशीर अर्जुन सिंह आणि प्रताप बॅनर्जी यांनी आयोगाने पत्र पाठविले आहे. त्यात एका व्हायरल उल्लेख आला आहे. केंद्राची निमलष्करी दले एके दिवसी परत जातील, मी बंगालमध्येच

39394 LTR 03.05.20

High Capacity Inter Vehicular Coupler Unit 117 Set

ess: www.ireps.gov.in & www.mcf.indianrailways.gov.in

E-Tender No. 30/ET/ 2020-21 Dated 15.02.2021 Tender No. 04 20 50 1 7 A Instead of 31.03.2021

ग्राहकों की सेवा में मुस्कान के साथ

CORRIGENDUM TO TENDER NOTICE

(Vide Advt to 310/PR Dt. 30.03.2021)

2) Tender Sale/Submmission End date be read as - 30.04.2021 up to

3) Date of Opening of Tender (if Possible) be read as - 3.05.2021 at 3.00

Other items of the above said Tender Notice shall remain unchanged

Executive Engineer

Public Health Engg. Deptt.

Water Works, Nagpur Mpl.Corporation

In Partial modification to the above Tender Notice following changes

NAGPUR MUNICIPAL CORPORATION

(Public Health Engineering Deptt) (Water Works)

Corrigendum No.1 Date: 31.03.2021

Website Address: www.ireps.gov.in & www.mcf.indianrailways.gov.in

1) Time Limit for Tender Sr. No. 2 be read as - 6 months

500 A Rating for Parcel Van Coaches

spool of WT 12.5 KGS. (approx)

05 07211019 Adhesive for LHB Coaches

may please be incorporated

4.00 pm. Fortender Sr. No. 3 & 4

pm for Tender Sr.No. 3 & 4

Corri No: 310/PR

Dt: 31/03/2021

मग माझ्या विरोधकांना कोण वाचवणार, असे नंदीग्राम येथे २९ मार्च रोजी झालेल्या सभेत ममता यांनी म्हटल्याचा दावा भाजपने निवडणक आयोग सक्रिय

> भमिका बजावत असला तरी ममता यांच्या अशा वक्तव्यामुळे हिंसाचार होत आहे. त्यांचे भाषण आचारसंहितेचा भंग आहे. मतदारांना धमकावणे हा गुन्हा आहे. त्यामुळे यास भक्कम रीतीने आणि तातडीने पायबंद घातला जावा.

मध्य रेलवे सिग्नलिंग गिअर्स बदलण्याचे काम कामाचे नाम : मुंबई विभागाच्या कल्याण-इगतपुरी विभागामध्ये ४ आयबीएस (इंटरमीडिएट ब्लॉक सिम्नलिंग) येथे सिम्नलिंग गिअर्स बदलण्याचे काम अंदाजे खकम 🔻 : २४,१३,९२५.१० बयाणा ख्कम ₹ : ०.०० निविदा अर्जाची किंमत ₹ o.oo **कार्यपुर्ती अवधी** : ६ महिने निविदा सादर ण्यासाटीचा दिनांक आणि वेळ १९-०४-२०२१ MODERN COACH FACTORY, RAEBARELI **रोजी ११.००** वाजेपर्यंत राहील. ई-निविदेचा संपूर्ण तपशील रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ http:// www.ireps.gov.in येथे उपलब्ध आहे. संपृण Qty. Due Date निविदा कागदपत्रे संकेतस्थळावरून डाऊनलोड 01 11211069 Set of Bracket Complete of 30 LTR Watre Tank 6751 Set 23.04.2021 करता येतील, निविदेचा तपशील Sr. DEE (TD) 26.04.2021 KYN ऑफिस, कल्याण येथील सचना फलकावर उपलब्ध आहे. खुली ई-निविदा सचना क. -38 Nos 26.04.202 KYN.LD.585.W.720.Cont. दिनांक : २७-70436.96 26.04.202

बंगालमध्ये भाजपला 'जनसंघा'चे आव्हान

कोलकता, ता. ३१: भाजपचे असलेला जनसंघ अस्तित्वात नसला तरी पश्चिम बंगालमधील नाडिया जिल्ह्यातील शांतिपुर मतदारसंघात भाजपच्या बंडखोर नेते सुफल सरकार यांनी 'जनसंघा'कडून उभे आहेत.

Mahindra **CIE** महिन्द्रा सीआयई ऑटोमोटीव्ह लिमिटेब सीआयएन : एल२७१०० एमएच१९९९पीएलसी१२१२८५ णीकृत कार्यालय : सुट एक९डी, ग्रॅंड हयात प (लॉबी लेवल), ऑफ वेस्टने एक्सप्रेस हायवे,

सांताकुझ (पूर्व), मुंबई - ४०० ०५५. टेलि: +९१ २२ ६२४११०३१ फॅक्सः +९१ २२ ६२४११०३० वेदसाईट : www.mahindracie.com ईमेल : mcie.investors@cie-india.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲंण्ड डिस्क्लोज सर्वा (ालास्टरा आाळगशन्स अण्ड । डस्क्लाजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या कलम २१ आणि ४७ अनुसार सुचना दिली जात आहे की, ३१ मार्च २०२१ रोजी संपत्त्या तिमाही साठीचे कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तिय निष्कर्ष (स्टॅंडअलोन आणि कंन्सॉलिडेटेड)विचारात घेण्याकरीता आणि त्याच्या अनुमतीकरीता तसेच आणखीही काही कामकाजाकरीता कंपनीच्या संचालक मंडळाची वेठक गुरुवार, दिनांक

२९ एप्रिल, २०२१ रोजी घेण्यात येईल चालक मंडळाच्या बैठकी संदर्भातील सूचना कंपनी w beeindia com) आणि नॅगनल स्टॉक एक्सर

महिन्दा सीआयई ऑटोमोटीव्ह लि. करित पंकज गोय कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स ऑफिस मेंबरशिप नं.: A २९६१४

ठाणे महानगरपालिका,ठाणे

दिनाकं : १ एप्रिल, २०२१ 🏻 ठाणे महानगरपालिका, ठाणे

> सार्वजनिक आरोग्य विभाग द्वितीय मुदतवाढ

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत टी.बी संशयीत रुग्णांची कफतपासणी करणेसाठी लागणाऱ्या प्रयोगशाळा रसायने व साहित्य खरेदी करणेसाठी PRO No.१४०४, दि.२५/०३/२१ पर्यंत ऑन-लाईन ई-टेंडरींग पध्दतीने निविदा मागविण्यात आल्या होता. सदर निविदेचा कालावधी दि.०२/०४/२१ पर्यंत वाढविण्यात येत आहे. निविदा सुचना व निविदा प्रपत्र ठाणे महनगरपालिकेचे संकेतस्थळावर https://mahatenders.gov.in दि.०२/ ०४/२१ पर्यंत १६:०० वाजेपर्यंत उपलब्ध होतील. दि.०२/०४/२१ रोजी १६:३० वाजेपर्यंत ऑनलाईन निविदा स्विकारण्यात येतील. दि.०७/०४/२०२१ रोजी

१६:०० वाजता स्विकारलेल्या निविदा ऑनलाईन उघडण्यात येतील. ठामपा/पिआरओ/आरोग्य/१६०५/२०-२१ वैद्यकीय आरोग्य अधिकारी

दि:३१.०३.२०२१ pls visit our official web-site

www.thanecity.gov.in

संरक्षित रहा, कोरोना विषाणूंपासून सुरक्षित रहा !



सनोफी इंडिया लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेंटिटी क्रमांक : L24239MH1956PLC009794 नोंदणीकृत कार्यालय : सनोफी हाउस, सीटीएस क्र.११७-बी, एल ॲन्ड टी बिझनेस पार्क,साकी विहार रोड, पवई, मुंबई-४०० ०७२ वेबसाइट : www.sanofiindialtd.com, ईमेल : IGRC.SIL@sanofi.com दूरध्वनी क्र.: (०२२) २८०३२०००, फॅक्स क्र. (०२२) २८०३२९३९

वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

कंपनी अधिनियम, २०१३ च्या लागू तरतुदी तसेच त्याअंतर्गत असणारे नियम व सर्वसाघारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, १९/२०२० आणि ०२/२०२१ तसेच ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, ३१ डिसेंबर २०२० आणि १३ जानेवरी २०२१ कॉरपोरेट कामकाज मंत्रालयाने जारी केले क्रमांक सेबी/ एचओ/सीएफडी/सीएफडी 1/ सीआयआर/पी/२०२०/७९ आणि परिपत्रक क्र. सेबी/ एचओ/सीएफडी/सीएफडी र/ सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक१२ मे २०२० आणि १५ जानेवरी २०२१ भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ यांच्या अनुरोधाने यादारे सूचित करण्यात येत आहे की सनोफी इंडिया लिमिटेडच्या सभासदांची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही २३ फेब्रवारी २०२१ तारखेच्या एजीएमच्या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलेले कामकाज पार पाडण्यासाठी मंगळवार, २७ एप्रिल २०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता सभासदांच्या कोणत्याही प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) सुविधेद्वारे पार पाडण्यात येईल.

एजीएमची नोटीस तसेच संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि ३१ डिसेंबर २०२० रोजी समाप्त झालेल्या वर्षासाठी लेखापरीक्षित लेखांकनाची प्रत हे दस्तऐवज ज्यांचे ईमेल आयडी कंपनीकडे /डिपॉझटरीजकडे नोंदणीकृत आहेत, त्या सभासदांना ३१ मार्च २०२१ रोजी ईमेलद्वारे पाठवण्यात आलेले आहेत. समासद हे कंपनीच्या www.sanofiindialtd.com या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्स्केंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com या वेबसाइट्सवर वार्षिक अहवाल पाहदेखील शकतात, आपल्या ईमेल आयडीवर पीडीएफ प्रत प्राप्त करण्यास इच्छुक असणारे सभासद हे IGRC.SIL@sanofi.com येथे ईमेल लिहून कळवू शकतात. कंपनीने वार्षिक अहवाल छापलेला नाही आणि म्हणून वार्षिक अहवालाच्या कोणत्याही

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ तसेच कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सेबी (सूचीकरण आबंधने व प्रकटीकरण आवश्यकता) नियमने, २०१५ (सूचीकरण नियमने) चे नियमन ४४ ह्यांच्या अनुरोधाने, कंपनी ही ई-मतदान करण्याची सुविधा प्रदान करीत आहे आणि कंपनीच्या ६५ व्या एजीएम आमंत्रित करणाऱ्या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांचे अशा मतदानाद्वारे कामकाज पार पाडण्यात येऊ शकते.

कंपनीने दुरस्थ ई-मतदानाची तसेच एजीएमच्या ठिकाणी दुरस्थ ई-मतदानाची सुविधा प्रदान करण्यासाठी सेंट्रल डिपॉझटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांच्या सेवांचा वापर केलेला आहे. समासद हे लॉग इन क्रिडेन्शल्सचा वापर करुन आणि कंपनीचा ईव्हीएसएन निवडून, सीडीएसएल ई–मतदान वेबसाइट www.evolingindia.com वर उपलब्ध लाइव्ह स्ट्रीमिंग लिंकवर असलेल्या व्हीसी सुविधेद्वारे एजीएमला उपस्थितही राहू शकतील.

सभासद हे व्हीसी सुविधा व ई--मतदान यांसाठी पुढील तपशीलाची नोंद घेऊ शकतील :

ए) सभासदांना लॉग इन क्रिडेन्शल्सचा वापर करून भागधारकांच्या/सभासदांच्या लॉगिन अंतर्गत www.evotingindia.com येथे उपलब्ध असणाऱ्या लाइव्ह स्ट्रीमिंगचा वापर करून व्हीसी सुविधेमार्फत २७ एप्रिल २०२१ रोजी एजीएमच्या ठिकाणी उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत आहे.

बी) कट-ऑफ तारखेला म्हणजेच २० एप्रिल २०२१ रोजी एकतर वास्तविक स्वरुपात किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरुपात भागधारणा करणारे कंपनीचे सभासदच दुरस्थ ई-मतदानाची तसेच एजीएमच्या ठिकाणी ई-मतदान करण्याची सुविधा प्राप्त करण्यासाठी हक्कदार असतील.

सी) दुरस्थ ई-मतदान हे शनिवार, २४ एप्रिल २०२१ (सकाळी ९:०० वाजता) सुरू होईल.

डी) दुरस्थ ई-मतदान हे सोमवार, २६ एप्रिल २०२१ रोजी (संध्याकाळी ०५:०० वाजता) समाप्त होईल.

इ) त्यानंतर सीडीएसएल मतदानसाठी दुरस्थ ई-मतदान मॉड्युल अकार्यान्वित करण्यात येईल. समासदाने ठरावावर एकदा का मतदान केल्यावर, समासदाना तदनंतर त्यामध्ये बदल

एफ) एजीएमची नोटीस पाठविण्यात आल्यानंतर कंपनीची सभासद झालेली किंवा मंगळवार, २० एप्रिल २०२१ ह्या कट-ऑफ तारखेला भागधारणा करणारी आणि ई-मतदानामध्ये सहभागी होऊ इच्छिणारी कोणतीही व्यक्ती कंपनीचे रजिस्ट्रार्स व निबंधक एजन्ट्स, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्यांना सी १०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबइ ४०००८३ येथे पत्र पाठवून किंवा (evoting.investors@linkintime.co.in) येथे ईमेल करून तसेच समासदाचे नाव, डीपी आयडी/क्लायंट आयडी क्र. आणि कंपनीचे नाव ह्यांसारखा तपशील प्रदान करून यूझर आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकतील. डिपॉझिटरीजनी प्रदान केलेल्या किंवा रजिस्टार्सकडे उपलब्ध असणाऱ्या समासदाच्या तपशीलाप्रमाणे ईमेलद्वारे किंवा एसएमएसद्वारे किंवा पत्राद्वारे यूझर आयडी व पासवर्ड प्रदान करण्यात येईल. सभासद हे लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या श्री. जयप्रकाश व्ही. पी, क्र. ०२२ - ४९१८६२७० ह्यांच्याशीही संपर्क साधू शकतील.

जी) कंपनी एजीएमदरम्यान ई–मतदान सुविधाही प्रदान करेल. दुरस्थ ई–मतदानासाठीची व एजीएमदरम्यान ई–मतदानसाठीची प्रक्रिया समान आहे. ज्या सभासदांनी ई–मतदानाद्वारे अगोदरच आपल मतदान केलेल नाही असे व्हीसी सुविधेद्वारे एजीएमला उपस्थित असणारे सभासद हे एजीएमदरम्यान त्यांचे मतदान करू शकतील.

एच) जे सभासद व्हीसी सुविधेद्वारे सभेमध्ये सहभागी होतील, केवळ त्यांनाच सभेदरम्यान ई-मतदानाची सुविधा उपलब्ध असेल. सभासदाने जर ई-मतदानाद्वारे एजीएमदरम्यान आपले मतदान

केले परंतु तो / ती व्हीसी सुविधेद्वारे एजीएमला उपस्थित न राहिल्यास, अशा सभासदाने केलेले मतदान अग्राह्य मानण्यात येईल. आय) एजीएमच्या आधी दुरस्थ ई–मतदानाद्वारे मतदान केलेले सभासद हे एजीएमला उपस्थित राहू शकतील परंतु ते पुन्हा एजीएमच्या ठिकाणी ई– मतदान करण्यासाठी हक्रदार असणार नाहीत.

जे) ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी, सभासद हे येथे संपर्क साधू शकतील: श्री, गिरीश टेकचंदानी, कंपनी सचिव

ईमेल:IGRC.SIL@sanofi.com येथे ईमेल लिहू शकता. के) ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी किंवा मुद्यांसाठी, तुम्ही www.evotingindia.com येथे, हेल्प विभागामध्ये उपलब्ध असणाऱ्या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नां चा (एफएक्यूजचा) आणि ई-मतदान पुस्तिकेचा संदर्भ घेऊ शकता किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे ईमेल लिहू शकता.

ई-मतदानाची आणि एजीएमच्या ठिकाणच्या ई-मतदानाची प्रक्रिया न्याय्य व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परिनिरीक्षक म्हणून कंपनीच्या संचालकीय मंडळाने श्री. मकरंद एम. जोशी, प्रॉक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (एफसीएस ५५३३, सीपी ३६६२) ह्यांची, किंवा ते उपस्थित राहू न शकल्यास, श्रीमती कुमुदनी भालेराव, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (एफसीएस ६६६७, सीपी ६६९०) ह्यांची नियुक्ती केलेली आहे.

ई-मतदानाच्या सूचनेसह एजीएमची नोटीस ही सीडीएसएलच्या www.evotingindia.com ह्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

यादारे सूचित करण्यात येत आहे की अधिनियमाचे कलम ९१ तसेच सूचीकरण नियमनांचे नियमन ४२ यांच्या अनुरोधाने, ३१ डिसेंबर २०२० रोजी समाप्त झालेल्या वर्षासाठी प्रति सममाग (इक्रिटी शेअर) रु.१२५ चा अंतिम लाभांश व प्रति समभाग रु.२४० चा एकवेळचा विशेष लाभांश प्राप्त करण्यासाठी हक्कदार असणाऱ्या सभासदांची नावे निश्चित करण्यासाठी कंपनीच्या सभासदांचे रजिस्टर हे २१ एप्रिल २०२१ ते २७ एप्रिल २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) या कालावधीमध्ये बंद राहील.

स्थळ: मुंबई दिनांक: ३१ मार्च २०२१

गिरीश टेकचंदानी कंपनी सचिव

epaper.esakal.com/FlashClient/Show_Story_IPad.aspx?storySrc=aHR0cDovL2VwYXBlci1zYWthbC1hcHBsaWNhdGlvbi5zMy5hcC1zb3V0aC0xLmFtYXpvbmF3cy5jb20vRXBhcGVyRGF0YS9TYWthbC9NdW1iYWkvMjAyMS8wNC8wMS9NYWluL1Nha2FsX011bWJhaV8yMDIxXzA0XzAxX01haW5fREFfMDA5X1B... 1/1